

बाष्पके संचालनालयातील गट-अ च्या क्षेत्रिय  
अधिकाऱ्यांना किलोमीटर भत्ता अनुज्ञेय  
करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: बाष्पके-०८१२/प्र.क्र.३८/कामगार-१

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२

तारीख: २५/०३/२०१३

### प्रस्तावना

बाष्पके संचालनालयातील गट-अ मधील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ मधील नियम क्र.३८८ संदर्भातील परिशिष्ट २३ मधील अनु.क्र.१३२-अ मधील तरतूदीनुसार वाहन भत्ता आहरीत करण्यास यापूर्वीच शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार संचालनालयातील गट-अ मधील क्षेत्रिय अधिकारी प्रवास भत्ता आहरीत करीत आहेत. बाष्पके संचालनालयातील अधिकाऱ्यांना महानगर पालिका क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या कंपन्या / कारखान्यांतील बाष्पके तपासणीच्या अनुषंगाने वेळोवेळी भेटी द्याव्या लागतात. त्यामुळे बाष्पके संचालनालयातील सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील गट-अ मधील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ मधील नियम क्र.४१४ मधील तरतूदीनुसार किलोमीटर भत्ता अनुज्ञेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :

बाष्पके संचालनालयातील अधिकाऱ्यांना महानगर पालिका क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या कंपन्या / कारखान्यांतील बाष्पके तपासणीच्या अनुषंगाने वेळोवेळी भेटी द्याव्या लागतात. ही बाब विचारात घेऊन बाष्पके संचालनालयातील सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील गट-अ मधील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ मधील नियम क्र.४१४ मधील तरतूदीनुसार किलोमीटर भत्ता अनुज्ञेय करण्यात येत आहे.

प्रस्तुत जापन वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३११/१२/व्यय-१६, दि.१७/१०/२०१२ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७०८१६३३१४८२१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ. नि. साखरकर)

कार्यासन अधिकारी

प्रति,

प्रभारी संचालक,  
बाष्पके संचालनालय,  
कामगार भवन, ७ वा मजला,  
प्लॉट नं.सी-२०, ब्लॉक नं.ई, बांद्रा-कुर्ला संकुल,  
बांद्रे (पू.) मुंबई-४०० ०५१.

प्रत,

- १) महालेखापाल-१, महाराष्ट्र राज्य / नागपूर.
- २) सर्व संबंधित सह संचालक / उप संचालक द्वारा प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, ७ वा मजला, प्लॉट नं.सी-२०, ब्लॉक नं.ई, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रे (पू.) मुंबई-४०० ०५१.
- ३) वित्त विभाग, व्यय-१६ कार्यासन, मंत्रालय, मुंबई.
- ४) निवडनस्ती (कामगार-१) उ.ऊ. व का.वि., मंत्रालय, मुंबई.

शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.बाष्पके-०८१२/प्र.क्र.३८/कामगार-१, दिनांक

२५/०३/२०१३

**विवरणपत्र**

अ.क्र.	अधिका-याचे नाव	पदनाम
१	श्री. भा. ना. वाकचौरे	अपर संचालक, बाष्पके
२	श्री. ग. ता. चौगुले	सह संचालक, बाष्पके
३	श्री. स. तु. बधे	सह संचालक, बाष्पके
४	श्री. बा. म. भोकरे	सह संचालक, बाष्पके
५	श्री. सं. म. सरोदे	सह संचालक, बाष्पके
६	श्री. दि. के. लोंदे	सह संचालक, बाष्पके
७	श्री. स. ल. कुंभलवार	सह संचालक, बाष्पके
८	श्री. ध. प्र. अंतापूरकर	उप संचालक, बाष्पके
९	श्री. सं. ना. चिवटे	उप संचालक, बाष्पके
१०	श्री. उ. न. पाटील	उप संचालक, बाष्पके
११	श्री. न. ग. भोईटे	उप संचालक, बाष्पके
१२	श्री. सं. दि. मानकर	उप संचालक, बाष्पके
१३	श्री. उ. शं. मदने	उप संचालक, बाष्पके
१४	श्री. स. ग. चौधरी	उप संचालक, बाष्पके
१५	श्री. अ. मा. झुंझूरे	उप संचालक, बाष्पके
१६	श्री. बं. भा. इंगळे	उप संचालक, बाष्पके

( अ. नि. साखरकर )

कार्यासन अधिकारी